

February 15, 2023

BSE Limited Corporate Relation Department Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 BSE Scrip Code: 539056	National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza, 5 th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai- 400 051 NSE Scrip Symbol: IMAGICAA
--	--

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication regarding Notice of Extraordinary General Meeting No. 03/ 2022-23

Ref: Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in today i.e. February 15, 2023 newspapers in Business Standard (All Edition-English) and Sakal (Mumbai Edition –Marathi) regarding Notice of Extraordinary General Meeting No. 03/2022-23 and Remote E-Voting Information.

The said notice is also available on the Company's website at www.imagicaaworld.com

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Imagicaaworld Entertainment Limited

Reshma Poojari
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

SHINEWELL LEASING LIMITED
 Regd. Off: Flat No. 216-B, Second Floor, Devika Tower, 6, Nehru Place, New Delhi 110019
 CIN: L65910DL1984PLC019329; Tel: +91-011-43675505;
 Email Id: shinewell1984@gmail.com, Website: www.shinewellleasing.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Members are hereby informed that pursuant to Section 108/110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, (the "Act") read with Rule 20 & 22 and other applicable provisions, if any, of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force) ("the Rules") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard 2 on General Meetings ("the SS2") read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, No. 20/2021 dated December 08, 2021 and No. 3/2022 dated May 05, 2022 ("General Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and other applicable laws and regulations (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the members of Shinewell Leasing Limited ("the Company") is being sought for the Voluntary Delisting of the Equity Shares of the Company from the Metropolitan Stock Exchange of India Limited ("MSEI") by way of Postal Ballot through Postal Ballot/Remote E-voting. The Notice of the Postal Ballot along with the Explanatory Statement thereto has been sent on February 14, 2023 to all the members whose names appear on the Register of member/ List of Beneficial Owners as on February 11, 2023 through electronic mail to all those members whose email IDs are registered in the records of depository participants in compliance with the General Circulars, for seeking approval of the members of the Company through Postal Ballot/Remote E-voting, for the Special Resolution for obtaining consent for voluntary delisting of equity shares of the Company from Metropolitan Stock Exchange of India Limited (MSEI) in compliance with the relevant provisions of Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and the Companies Act, 2013 and rules made thereunder.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide e-voting facilities to its members. The Company is providing e-voting facilities to the Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date to cast their vote electronically through e-voting services provided by NSDL. The manner of remote e-voting has been provided in detail in the Notice of the Postal Ballot.

Members are requested to note that the e-voting and voting through Postal Ballot will open on Wednesday, February 15, 2023 at 9:00 A.M. and will close on Friday, March 17, 2023 at 5:00 P.M.

The Board of Directors has appointed M/s G Aakash & Associates, Practising Company Secretaries (Membership No: A57213, COP: 21629) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot / electronic voting in a fair and transparent manner. Members holding shares in physical mode are requested to furnish their email address and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") and Members, who have not registered their email address so far, are requested to register their email address for receiving all communications from the Company electronically with RTA at email id: rta@nscdelhi.com

Members who have not received the Postal Ballot Notice may apply to the Registrar to the Delisting offer, i.e. RCMC Share Registry Pvt. Ltd., B-25/1, Okhla Industrial Area Phase II, New Delhi - 110 020, or obtain a duplicate thereof. The Postal Ballot Notice is also available at Company's website shinewell1984@gmail.com and NSDL e-voting website, https://www.evoting.nsdl.com.

The voting rights of the Members shall be reckoned on the cut-off date i.e. February 11, 2023. A person who is not a Member as on cut-off date should treat this notice for information purposes only.

The scrutinizer will submit his report to the Company within one working day from the last date of e-voting and the result of the Postal Ballot will be announced accordingly. The results would be communicated to the stock exchange and shall also be displayed on the Company's website i.e. www.shinewellleasing.com.

In case of any query / grievances, the members may contact Mr. Ranjit Singh, Director of the Company at +91-011-43675505 or email: shinewell1984@gmail.com. For any queries or issues regarding e-voting you may contact NSDL: Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email id - evoting@nsdl.co.in.

For Shinewell Leasing Limited
 Sd/-
(RANJIT SINGH)
 Director
 DIN: 07524007
 Date: February 14, 2023

Imagicaworld Entertainment Limited
 CIN: L92490MH2010PLC199925
 Registered Office: 30/31, Sangewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur, District Raigad 410 203, Maharashtra, India
 Corporate Office: 201, 2nd Floor, Landmark Building, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053, Maharashtra, India
 Tel: +91 22 6984 0000
 Email: compliance@imagicaworld.com | Website: www.imagicaworld.com

NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING NO.03/ 2022-23 AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting No.03/2022-23 ("EGM/Meeting") of the Members of Imagicaworld Entertainment Limited ("the Company") will be held on Friday, March 10, 2023 at 11:30 a.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice convening the EGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and SEBI, from time to time.

The Company has sent the Notice of EGM on February 14, 2023 through electronic mode to those Members of the Company whose email address are registered with the Depository Participants ("DP"), the Company or Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"). The Notice of EGM which include e-voting instructions are also available on the Company's website at www.imagicaworld.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of RTA https://instavote.linkintime.co.in.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to offer to its Members the facility of "remote e-voting" provided by Link Intime India Private Limited ("LIPL") to enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice. The procedure cast vote using e-voting system of LIPL has been described in the Notice of EGM.

The remote e-voting period commences on Tuesday, March 07, 2023 at 09:00 a.m. (IST) and ends on Thursday, March 09, 2023 at 5:00 p.m. (IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Friday, March 03, 2022 may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by LIPL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of Members shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of this Notice and holds equity share(s) as on the cut-off date i.e. Friday, March 03, 2023, may follow the instructions given in the Notice of EGM to cast their vote and attend the EGM. Members, who are present in the EGM and have not casted their vote on the Resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting facility during the Meeting. Members who have voted through Remote e-voting prior to the EGM will be eligible to attend/participate in the EGM but shall not be eligible to vote again during the Meeting.

Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held in physical form.

In case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or may write an email to instameet@linkintime.co.in or contact on:- Tel : 022 - 4918 6175

For Imagicaworld Entertainment Limited
 Sd/-
Reshma Poojari
 Company Secretary & Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: February 14, 2023

JCT LIMITED
 REGD. (CIN NO. L17117PB1946PLC004565)
 OFFICE : VILLAGE CHOHAL, DISTT. HOSHIARPUR (PUNJAB) - 146024
 Phone: 91-11-46290000; Fax:25812222 Website: www.jctco.in, email:jctsecretarial@cttd.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022
 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended		YEAR ENDED March 31, 2022 (Audited)
		December 31, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from Operations	15,312	21,887	52,206	56,737	80,412
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(1,859)	(532)	(4,591)	(1,848)	963
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extra ordinary items)	(1,859)	(532)	(4,591)	(1,848)	963
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extra ordinary items)	(1,859)	(532)	(4,591)	(1,848)	963
5	Total Comprehensive income/ (Loss) for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(1,812)	(491)	(4,452)	(1,725)	1,154
6	Equity Share Capital	21,708	21,708	21,708	21,708	21,708
7	Other Equity (Audited)	-	-	-	-	(16,168)
8	Earning per share of Rs. 2.50/- each (Not annualised) (1) Basic (in Rs.) (2) Diluted (in Rs.)	(0.21) (0.21)	(0.06) (0.06)	(0.53) (0.53)	(0.21) (0.21)	0.11 0.11

Notes:
 1. The above is an extract of the Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above financial results of the company is available on the website of BSE Limited i.e. www.bseindia.com, the Stock Exchange where the Company's shares are listed and on the website of the company i.e. www.jctco.in.
 2. The above results were reviewed by the audit committee and have been approved by Board of Directors in its Meeting held on 14.02.2023.
 3. As required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and disclosure requirements), 2015, the statutory Auditors have conducted a limited review of above statement of financial results for the Quarter and Nine months ended 31st December, 2022.
 4. Figures for the previous period have been regrouped wherever necessary.
For and on Behalf of JCT Limited
 Samir Thapar
 Chairman & Managing Director
 DIN: 00062287
 Date: February 14, 2023

KAUSHALYA INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED
 Regd Office: HB - 170, Sector-III, Salt Lake, Kolkata - 700 106, E-mail- info@kaushalya.net, Ph: 033-2334 4148
 CIN- L51216WB1992PLC055629

Extract of Financial Results for the quarter ended December 31, 2022
 (₹ In Lakh, except per share data)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended 31-12-2022 (Unaudited)	Quarter Ended 30-09-2022 (Unaudited)	Year Ended 31-03-2022 (Audited)	Quarter Ended 31-12-2022 (Unaudited)	Quarter Ended 30-09-2022 (Unaudited)	Year Ended 31-03-2022 (Audited)
		1	Total Income from Operations	3.60	2.93	13.75	3.60
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary Items)	31.13	(32.95)	(245.49)	(19.08)	35.65	(207.77)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	31.13	(32.95)	46.14	11.58	37.58	93.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	25.24	(25.48)	6.33	3.64	40.15	42.77
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	25.24	(25.48)	6.33	3.64	40.15	42.77
6	Equity Share Capital	-	-	3,463.06	-	-	3,463.06
7	Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	621.22	-	-	463.29
8	Earnings Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations)- Basic & Diluted (Rs.)	0.07	(0.07)	0.02	0.01	0.12	0.12

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchanges website (www.bseindia.com, www.nseindia.com) and Company's website (www.kaushalya.net).
 2. The above standalone/ consolidated results, reviewed by the Audit Committee, were approved by the Board of Directors at its meeting held on February 14, 2023.
For and on behalf of the Board
 Sd/-
 Mahesh Mehra
 Whole- time Director
 Place: Kolkata
 Date : February 14, 2023

AKAR AUTO INDUSTRIES LIMITED
 CIN NO. L29220MH1989PLC052305A
 Regd Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai -400009 (INDIA)
 Tel No. (022) 23714886, Fax: (022) 23735736, Email : corporate@akartooltd.com
 Corp. Office : E-5 MIDC Waluj, Aurangabad -431136 (M.S.) India.
 Tel No. 0240-6647213 Email : Corporate@akartooltd.com

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022
 (Rs. In Lakhs, except per share data)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31-12-2022	Quarter ended 30-09-2022	Quarter ended 31-12-2021	Nine Months ended 31-12-2022	Nine Months ended 31-12-2021	Year ended 31-03-2022
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
		1	Total Income from Operations (net of Excise Duty / GST)	9439.72	8841.61	6537.82	26,538.66
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	225.52	182.93	170.19	577.97	434.98	753.78
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	225.52	182.93	170.19	577.97	434.98	734.02
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	160.27	125.69	210.00	408.71	480.40	688.11
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	160.27	125.69	210.00	408.71	480.40	688.11
6	Equity Share Capital (Face Value of Rs.5/- each fully paid-up)	539.4	539.4	539.4	539.40	539.40	539.40
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous year)	-	-	-	-	-	2708.65
8	Earning per share (Face Value of Rs.5/- each) Basic (Rs.) Diluted (Rs.)	1.49 1.49	1.17 1.17	1.95 1.95	3.79 3.79	4.45 4.45	6.38 6.38

Notes:
 (a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the quarterly financial results are available on the website of BSE and on the Company's website at www.akartooltd.com.
 (b) The Financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended.
For AKAR AUTO INDUSTRIES LIMITED
 Sd/-
 (Sunil Todt)
 Managing Director
 (DIN : 00061952)
 Place : Aurangabad
 Date : 14th February 2023

Reliance MediaWorks Financial Services Private Limited
 (CIN : U74999MH2017PTC292285)
 Registered Office: Manek Mahal, 6th Floor, 90 Veer Nariman Road, Mumbai - 400020
 Email: rmwinvestor@gmail.com Website: www.reliancemediaworks.com

Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended December 31, 2022
 (Regulation 52(8), read with regulation 52(4) of the Listing Regulations)
 (Currency: ₹)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		31/12/2022	31/12/2021	31/03/2022
		Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Revenue from Operations	-	-	470,381,894
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	(92,581,290)	(209,877)	100,096,781
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(92,581,290)	(209,877)	100,096,781
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(92,581,290)	(209,877)	100,096,781
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(92,581,290)	(209,877)	100,096,781
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Each)	1,050,100,000	1,050,100,000	1,050,100,000
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(8,222,786,908)	(8,041,549,168)	(7,941,242,510)
8	Security Premium	-	-	-
9	Net worth	(7,172,686,908)	(6,991,449,168)	(6,891,142,510)
10	Outstanding Debt	3,693,534,763	3,693,534,763	3,693,534,763
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
12	Debt Equity Ratio	(0.51)	(0.53)	(0.54)
13	Earning Per Share (of ₹ 10/- each Fully paid-up) Basic & Diluted	(0.88)	(0.002)	0.95
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debenture Redemption Reserve (DRR)	-	-	-
16	Debt Service Coverage Ratio	-	-	-
17	Interest Service Coverage Ratio	-	-	-

Notes:
 1. The above unaudited statement of Financial results for the Quarter ended 31st December, 2022 have been reviewed and approved the Board of Directors in the meeting held on 13th February, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out the above Financial Results and have issued Limited Review Report.
 2. These results have been prepared in accordance with the provisions of Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as amended from time to time.
 3. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange and of the Company at https://www.reliancemediaworks.com/investor-desk.
 4. For the other items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange Bombay Stock Exchange (BSE) and can be accessed on the https://www.reliancemediaworks.com/investor-desk.
For Reliance Mediaworks Financial Services Private Limited
 Sd/-
 Govindan Kaundar
 Wholetime Director
 DIN: 09481171
 Date: February 15, 2023
 Place: Mumbai

Rane HOLDINGS LIMITED
 CIN: L35999TN1936PLC002202
 Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com

Extract of unaudited consolidated financial results for the Quarter and Nine months ended December 31, 2022
 (Rs. Lakhs)

S. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended	
		December 31, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	90,590	70,322	2,58,925	1,92,629
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	7,329	1,324	14,162	2,365
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	6,820	1,847	13,433	6,519
4	Net Profit / (Loss) for the period after tax and Exceptional items	5,145	1,056	9,537	4,783
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)]	2,088	1,770	8,131	6,179
6	Equity Share Capital	1,428	1,428	1,428	1,428
7	Earnings Per Share (EPS) (Face Value - Rs. 10/- each) (Amount in Rs.) (not annualised for quarters) Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	28.69 28.69	6.74 6.74	56.81 56.81	30.00 30.00

The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the company's website www.ranegroup.com

Notes:
 1. The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of Rane Holdings Limited ("the Company") at their respective meetings held on February 14, 2023.
 2. Exceptional items in the above financial results includes the following:
 a. In respect of, Rane 14u Private Limited ("R14u") a subsidiary company, the Company assessed the carrying value of its investments and considered the fair value changes thereto resulting in a reduction in the carrying value aggregating to Rs. 1,761 Lakhs for the quarter and nine months ended December 31, 2021 and year ended March 31, 2022 being shown as an exceptional change in the standalone financial results, and the corresponding effect in the consolidated financial results towards impairment of goodwill was Rs. 162 Lakhs for the quarter and nine months ended December 31, 2021 and for the year ended March 31, 2022.
 b. Rane Engine Valve Limited ("REVL"), a subsidiary company incurred a Provision for Customer Quality Claims for Rs. 200 Lakhs for the quarter ended December 31, 2022, Rs. 115 Lakhs for the quarter ended September 30, 2022 and Rs. 420 Lakhs for the nine months ended December 31, 2022 towards estimated product liability costs, in respect of certain valves supplied to an overseas customer pending finalisation. REVL has initiated insurance claim in respect of the same, which is under process. The management is of the opinion that the provision carried as at December 31, 2022 is adequate to cover the estimated net liability.
 c. Further REVL has incurred Voluntary Retirement Scheme (VRS) expenditure of Rs. 48 Lakhs for the quarter and nine months ended December 31, 2022; Rs. 265 Lakhs for the quarter ended September 30, 2021 and Rs. 355 Lakhs for the nine months ended December 31, 2021 and year ended March 31, 2022.
 c. Rane Brake Lining Limited ("RBL"), a subsidiary company incurred VRS expenditure of Rs. 66 Lakhs for the year ended March 31, 2022.
 d. Rane (Madras) Limited ("RML"), a subsidiary company incurred VRS expenditure of Rs. 281 Lakhs for the quarter and nine months ended December 31, 2022.
 The Step down subsidiary in the U.S., Rane Light Metal Castings Inc. ("LMCA") was entitled to certain economic relief provided by the U.S. government in order to manage the impact of COVID-19 pandemic. Pursuant to such economic relief schemes, during the nine months ended December 31, 2021, LMCA received an approval for forgiveness of the paychek protection program loan ("PPP Loan") from the U.S. Small Business Administration (SBA) for an amount of USD 2.63 million (INR 1,945 Lakhs). Further, LMCA was eligible for employee retention credit (ERC), from the U.S. Internal Revenue Service during the nine months ended December 31, 2021 for an amount of USD 3.66 million (INR 2,726 Lakhs) (including USD 1.26 million (INR 950 Lakhs) for the quarter ended December 31, 2021). The aggregate amount of such relief has been recorded as an exceptional income in the consolidated results for the quarter and nine months ended December 31, 2021 and for the year ended March 31, 2022.
 3. Key standalone financial information is given below

S. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended	
		December 31, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income	2,380	3,844	9,275	8,804
2.	Profit Before Tax	915	923	5,198	3,759
3.	Profit After Tax	746	349	4,281	2,529
4.	Other Comprehensive Income	(154)	8	(144)	949
5.	Total Comprehensive Income	592	357	4,137	3,478

Place : Chennai
 Date : February 14, 2023
For Rane Holdings Limited
 L Ganesh - Chairman & Managing Director

KOTAK MAHINDRA PRIME LIMITED
 CIN - U67200MH1996PLC097730
 Regd. Office: 278KC, C-27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai

